

\* ३. चालत चालत पुणे बघू

हे बालभवनचं अतिशय खास शिबिर आहे. शिबिराचा उद्देश, मुलांना सहजपणे पुण्याचा इतिहास, भूगोल, समाज, कार्यकर्ते यांचा परिचय व्हावा असा आहे. त्याचबरोबर पुण्यातल्या नद्यांचा संगम, टेकड्या, देवळ, बागा, फुललेले वृक्ष या सर्वांचा परिचय फिरत फिरत होईल. मुलांना चालण्याची सवय लागूचि हाही हेतू आहे.

\* ४ व ५ - गंमत शिबिर

छोट्या मुलांसाठी ६ दिवसांचं गमती-जमती आणि अनेक अर्थपूर्ण आनंदांनी भरलेलं शिबिर. स्तंभपाक करू, नाटकं करू, नाच करू, मातीकाम, चित्रकला, गोष्टी, गाणी, ओरोगामीपण करू. वाळूत खेळू, ट्री हाऊसवर मजाच मजा. घरसरगुंड्या, फुगे, फुलं, पानं. पुस्तकांची तर खूपच मजा.

\* ६ व ७ - खुल जा सिमसिम

१५ दिवस उन्हाच्या वेळी दुपारी ११ ते ४, मुलं या शिबिरात रमून जातात. व्यायाम-खेळ, गाणी-गोष्टी, नृत्य-नाटक, हस्तकला. बालसभेत भाषण करण्याचा अनुभव, शेवटच्या दिवसासाठी कार्यक्रम बसवण्याची गंमत. लहानपण समृद्ध करणारे अनुभव. अनेक प्रकारच्या मुलांशी मैत्रीचा अनुभव.

\* ९ व १० - ज्युनिअर गडबड शिबिर -

२११ ते ४ वर्षांची मुलं एकमेकांशी फार खेळतील असं नाही. पण त्यांना गंमत वाटेल अशा अनेक कृती शिबिरात असतील. मुलं झाडांवर पाण्याचे फवारे उडवतील, टबातल्या रंगीत पाण्याशी खेळतील. साबणाचे फुगे, साधे फुगे, पाणी भरलेले फुगे खेळतील. याशिवाय वाळूत खेळणे, घरसरगुंडी खेळणे, खाऊ खाणे असे अनेक उद्योग शिबिरात असतील. या मुलांची गडबड पहायला आपल्यालाही गंमत वाटेल.

\* १५ - तायक्वांदो-स्पीडबॉल

तायक्वांदो-स्पीडबॉल - स्पीडबॉल या खेळामुळे एकाग्रता वाढते. स्टॅमिना वाढते. खांदे तयार हातोत. नजर स्थिर होते. सांध्यांचे व्यायाम होतात. याचे कोच श्री. अर्जुन पवार तायक्वांदो नॅशनल कोच व ज्यूसी आहेत.

\* १६ - मैत्री संगीताशी

शास्त्रीय संगीताची ओळख, सुगम संगीत, संगीताची आवड निर्माण होण्याकरिता या शिबिराचा उपयोग होईल.

\* १७ व १८ - जेंबे वादन

सध्या प्रचलित असलेलं दक्षिण आफ्रिकेतील तालवाद्य जेंबे वाद्याची ओळख व हे वाद्य भारतीय व पाश्चिमात्य पद्धतीने शिकण्याचा आनंद या शिबिरात मिळेल.

\* १९ व २० - पालक शिबिर

श्रीमती शोभा भागवत हे शिबिर घेणार आहेत. त्यात आपण पालक म्हणून कसे असावे, आपल्या मुलामधील गुण कसे ओळखावे, आपलं घर मुलांना काय देतं आहे, मुलांशी कायमची मैत्री कशी होईल आणि पालकांना जाणवणारे प्रश्न याविषयी हे शिबिर आहे.

\* २१ - प्राणायाम

प्राणायामाच्या अभ्यासामुळे साधकाला आनंद, समधान वाटले पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे प्राणायाम करता येतात. यात आकार साधना सुद्धा असते. या वर्गाचा एकूण पाऊस तासाचा कार्यक्रम असेल.

❁ सूचना ❁

सर्व शिबिरं व सहलींची फी भरल्याची पावती येताना बरोबर आणावी.

सर्व शिबिरांसाठी लागणारं साहित्य बालभवनात मिळतं.

स्केटिंगच्या मुलांनी मान स्वतंत्र स्केटस् घ्यायचे असतात, त्यासाठी सरांना भेटावे. प्रत्येक सहलीची फी वेगळी असते. सहलीचे सर्व तयशील वेळीवेळी बोर्डवर लावले जातील.

# गरवारे बालभवन

सारसबागेसमोर, पुणे - ४११ ००२. फोन नं. २४४४२१०९.

www.garwarebalbhavanpune.org

व्हेकेशन बॅच

## सुट्टीतलं बालभवन

१५ एप्रिल ते २८ मे २०१४ (सोमवार ते शुक्रवार)

- |                                    |          |            |
|------------------------------------|----------|------------|
| ❁ व्यायाम                          | ❁ गोष्टी | ❁ हस्तकला  |
| ❁ खेळ                              | ❁ नृत्य  | ❁ चित्रकला |
| ❁ गाणी                             | ❁ अभिनय  | ❁ सहली     |
| ❁ स्पर्धा (बक्षिसं मात्र सर्वांना) |          |            |

वेळ : सकाळी ७.३० ते ९, दुपारी ४.३० ते ६  
संध्याकाळी ५.४५ ते ७.१५  
वयोगट - ३ ते १२ वर्ष  
फी रु. ८००/-

सहली

चित्तरंजन वाटिका

सायन्स पार्क-पिंपरी  
गरवारे वॉलरोप्स

पु. ल. देशपांडे उद्यान

आगाखान पॅलेस

ओशो पार्क

विद्याविहार फार्म  
पानशेत

एम्प्रेस गार्डन

मुखर्जी उद्यान

# गरवारे बालभवन

सारसबागेसमोर, पुणे - ४११ ००२.  
फोन नं. २४४४२१०९.

# एप्रिल - मे सुट्टी शिबिरं २०१४

\* शिबिरांची सविस्तर माहिती मागील पानावर

नोंदणी : सोमवार ते शुक्रवार  
संध्या. ४ ते ६.३०  
शनिवार - दु. ४ ते ६  
प्रवेश : १८ मार्च २०१४ पासून

अ.क्र.	शिबिरं	तयोट	तज्ज्ञ	कालावधी	वेळ	फी (रुपये)
१)	रोलर स्केटिंग (नवीन शिकणाऱ्यांसाठी)	५ ते १५	नितीन धोंड	२ मे ते २८ मे	सकाळी ९.१५ ते १०.१५	१२००/-
२)	रोलर स्केटिंग (स्केटिंग येणाऱ्यांसाठी)	३ ते १५	नितीन धोंड	१५ एप्रिल ते १४ मे	संध्याकाळी ७.३० ते ८.३०	१२००/-
३)	* चालत चालत पुणे बघू	६ ते १४	रसिका काळे	८ मे ते १५ मे	सकाळी ७ ते ९	१०००/-
४)	* गंमत शिबिर	४ ते ६	बालभवन कार्यकर्त्या	२१ एप्रिल ते २६ एप्रिल	सकाळी ९ ते ११	६००/-
५)	* गंमत शिबिर	४ ते ६	बालभवन कार्यकर्त्या	७ एप्रिल ते १२ एप्रिल	सकाळी ९ ते ११	६००/-
६)	* खुल जा सिम सिम	७ ते १२	बालभवन कार्यकर्त्या	१६ एप्रिल ते ३० एप्रिल	दुपारी ११ ते ४	३०००/-
७)	* खुल जा सिम सिम	७ ते १२	बालभवन कार्यकर्त्या	३ मे ते १७ मे	दुपारी ११ ते ४	३०००/-
८)	मुक्काम शिबिर	८ ते १४	बालभवन कार्यकर्त्या	२ मे ते ६ मे	अधिक माहिती - बालभवनात	
९)	* ज्युनिअर गडबड शिबिर-१	२॥ ते ४	बालभवन कार्यकर्त्या	२८, २९, ३० एप्रिल	सकाळी ९.३० ते ११	४००/-
१०)	* ज्युनिअर गडबड शिबिर-२	२॥ ते ४	बालभवन कार्यकर्त्या	१९, २०, २१ मे	सकाळी ९.३० ते ११	४००/-
११)	पुस्तकाचं प्रेम - १	३ व ४	कल्पना संचेती	५ मे ते १० मे	सकाळी ९.१५ ते १०.१५	५००/-
१२)	पुस्तकाचं प्रेम - २	५ व ६	कल्पना संचेती	१२ मे ते १७ मे	सकाळी १०.३० ते ११.३०	५००/-
१३)	आईचं शेपूट	१॥ ते ३+१ पालक	उमा बापट	१८ मे ते २२ मे	सकाळी ११ ते १२	७००/-
१४)	चित्रकला	५ ते १४	शुभांगी कुलकर्णी	१५ एप्रिल ते ३० एप्रिल	दुपारी ३ ते ५	१५००/-
१५)	* तायकांदो-स्पीडबॉल	५ ते १५	अर्जुन पवार	२१ एप्रिल ते २१ मे	सकाळी ७.३० ते ९	८००/-
१६)	* मैत्री संगीताशी	५ ते १२	पल्लवी सातव	१५ एप्रिल ते ३० एप्रिल	दुपारी ४ ते ५	८००/-
१७)	* जेंबे वादन	७ ते १०	नितीन सातव	१५ एप्रिल ते ३० एप्रिल (मंगळ, बुध, शुक्र, शनि)	सकाळी ९ ते १०	१०००/-
१८)	* जेंबे वादन	११ वर्षावर	नितीन सातव	१५ एप्रिल ते ३० एप्रिल (मंगळ, बुध, शुक्र, शनि)	सकाळी १० ते ११	१०००/-
१९)	* पालक शिबिर	पालकांसाठी	शोभा भागवत-अनिल भागवत	२६, २७ एप्रिल	शनि. दु. ४ ते ७, रवि. सकाळी १० ते १	५००/-
२०)	* पालक शिबिर	पालकांसाठी	शोभा भागवत-अनिल भागवत	१० व ११ मे	शनि. दु. ४ ते ७, रवि. सकाळी १० ते १	५००/-
२१)	* प्राणायाम	पालकांसाठी	वसंत जोशी	१२ मे ते १७ मे	सकाळी ६ ते ७	३००/-
२२)	वाचनाचं प्रेम	७ ते ९	कल्पना संचेती	१२ मे ते १७ मे	सकाळी ९.१५ ते १०.१५	५००/-
२३)	पुस्तकाचं प्रेम ३	४ ते ६	कल्पना संचेती	१२ मे ते १७ मे	सकाळी १०.३० ते ११.३०	५००/-